

सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांच्या बाबतीत प्रकरणनिहाय निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव (उद्योग) यांना प्राधिकृत करणे बाबत...

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: मंउस-२०१४/प्र.क्र. १७/उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२

दिनांक १९/३/२०१४

वाचा-

- १) शासन निर्णय उ.ऊ.व का.वि.क्रमांक-आयडीएल-१००४/प्र.क्र. ३१८/उद्योग-८, दिनांक २४/१२/२००४
- २) शासन निर्णय उ.ऊ.व का.वि.क्रमांक-आयडीएल-१००५/प्र.क्र. ११९/उद्योग-८, दिनांक २ जून, २००५
- ३) शासन निर्णय उ.ऊ.व का.वि.क्रमांक-पीएसआय-१७०७/प्र.क्र ५०/उद्योग-८, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०११
- ४) शासन निर्णय उ.ऊ.व का.वि.क्रमांक-साप्रोयो-२०१३/प्र.क्र. १२१/उद्योग-८, दिनांक ३/३/२०१४

प्रस्तावना-

सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत राज्यात नव्याने अथवा विस्तारीकरणाद्वारे गुंतवणूक करणाऱ्या विशाल प्रकल्पांना अधिकाधिक विशेष प्रोत्साहने/सवलती किती व कोणत्या स्वरूपाची द्यावीत याबाबत प्रकरणनिहाय निर्णय घेण्यासाठी शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभागा- क्रमांक- आयडीएल-१००५/प्र.क्र. ११९/उद्योग-८, दिनांक २ जून, २००५ अन्वये मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीस वेळोवेळी शासनाने अधिकार प्रदान केले आहेत. सदर समिती दिनांक ३/३/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत करण्यात आली आहे. विशाल/अतिविशाल प्रकल्पांसंदर्भात काही बाबींवर निर्णय घेण्याचे अधिकार प्रधान सचिव (उद्योग) यांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांच्या बाबतीत मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीचे खालील प्रकरणांसंबंधी प्रकरणनिहाय निर्णय घेण्याचे अधिकार प्रधान सचिव (उद्योग) यांना प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

- १) सामूहिक प्रोत्साहन योजना, २००७ अंतर्गत ज्या विशाल प्रकल्पांनी दिनांक २२/३/२०११ पुर्वी विशाल प्रकल्पाचा दर्जा व प्रोत्साहनासाठी शासनाकडे अर्ज केले आहेत, अशा प्रकल्पांना दिनांक २२/३/२०११ पुर्वीच्या धोरणातील निकषानुसार नेट व्हॅटवर आधारीत औद्योगिक विकास अनुदान व इतर प्रोत्साहने तसेच विशाल प्रकल्पाचा दर्जा देणे.
 - २) सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत विशाल प्रकल्पांनी त्यांना शासनाने मंजूर केलेल्या गुंतवणूक कालावधीत केलेली वाढीव गुंतवणूक प्रोत्साहनासाठी ग्राह्य धरण्याबाबत निर्णय घेणे.
 - ३) विशाल/अतिविशाल प्रकल्पांचा गुंतवणूकीचा दिनांक निश्चित करण्याबाबतची प्रकरणे.
२. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३१९१०५५५९८५१० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

दा. अं. कुलकर्णी

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव (नगर विकास -१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (कामगार) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
९. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालय, मुंबई

१०. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
११. मा. मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१२. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१३. मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१४. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१५. निवड नस्ती (उद्योग-८)